

The Indian Hume Pipe Co. Ltd.

Registered Office: Construction House, 5, Walchand Hirachand Road, Ballard Estate, Mumbai - 400 001. INDIA Tel.: +91-22-22618091, +91-22-40748181 • Fax: +91-22-22656863 • E-mail: info@indianhumepipe.com • Visit us at: www.indianhumepipe.com CIN: L51500MH1926PLC001255

HP/SEC/

29th April, 2022

- BSE Limited
 Corporate Relationship Department
 1st Floor, New Trading Ring,
 Round Bldg.,
 Phiroze Jeejeebhoy Towers
 Dalal Street, Mumbai 400001
- National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza,
 5th Floor, Plot No. C/1, G-Block,
 Bandra Kurla Complex,
 Bandra (East), Mumbai - 400051

Scrip Code: 504741

Symbol – INDIANHUME; Series EQ

Dear Sirs,

Sub: Submission of Public Notices to the Shareholders of the Company in respect of transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Account.

We enclose copies of the public notices under rule 6(3)(a) of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 to the attention of Shareholders of the Company in respect of transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Account. The public notices were published on 29th April, 2022 in the following newspapers:

- 1. "Business Standard" (English)
- 2. "Mumbai Lakshdeep" (Marathi)

Please take the same on record.

Thanking you,

Yours faithfully, For The Indian Hume Pipe Company Limited,

Encl: As above.

Hume Aight MUMBAI Co

S. M. Mandke Company Secretary

LFCS-2723

.AURUS Labs

Knowledge . Innovation . Excellence

Laurus Labs Limited

Read.Office: Plot No.21, Jawaharlal Nehru Pharma City, Parawada, Visakhapatnam - 531 021, Andhra Pradesh, India. Corp.Office: 2nd Floor, Serene Chambers, Road No.7, Banjara Hills, Hyderabad - 500034, Telangana, India. Tel: +91 40 3980 4333; Fax: +91 040 3980 4320; E-mail: secretarial@lauruslabs.com; Website: www.lauruslabs.com

(CIN: L24239AP2005PLC047518)

Extract of Audited Consolidated Financial Results of Laurus Labs Limited for the year ended March 31, 2022 and Unaudited Consolidated Financial results for the quarter ended March 31, 2022 which are prepared in compliance with Indian Accounting Standards. (₹ in Crores

	(Vill Civies)						
SL.	Particulars -	Q	uarter ende	Year ended			
No.		31-Mar-22	31-Dec-21	31-Mar-21	31-Mar-22	31-Mar-21	
1	Total revenue from operations	1,424.83	1,028.76	1,411.93	4,935.57	4,813.51	
2	Net Profit for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	301.71	203.50	401.17	1,083.85	1,301.11	
3	Net Profit for the period before tax (After Exceptional and/or Extraordinary items)	301.71	203.50	401.17	1,083.85	1,301.11	
4	Net Profit for the period after tax (After Exceptional and/or Extraordinary items)	231.72	154.95	296.92	832.23	983.82	
5	Total Comprehensive Income for the period	235.54	154.02	292.30	833.26	988.83	
6	Net Profit for the period after tax (After Exceptional and/or Extraordinary items) attributable to:						
	i) Equity holders of the Company	230.50	153.73	296.68	827.52	983.58	
	ii) Non-controlling interests	1.22	1.22	0.24	4.71	0.24	
7	Total Comprehensive Income for the period attributable to:						
	i) Equity holders of the Company	234.32	152.80	292.06	828.55	988.59	
	ii) Non-controlling interests	1.22	1.22	0.24	4.71	0.24	
8	Equity Share Capital	107.47	107.47	107.32	107.47	107.32	
9	Reserves (Excluding Revaluation Reserve) and Non-controlling interests as shown in the Audited Balance Sheet				3,243.72	2,490.23	
10	Earnings Per Share (Of ₹ 2/- each)						
	1. Basic : ₹ *	4.29	2.87	5.53	15.42	18.36	
	2. Diluted : ₹ *	4.28	2.85	5.50	15.35	18.28	

^{*} Not annualised for quarter ended.

Additional information on Audited standalone financial results for the year ended March 31, 2022 and Unaudited financial results for the guarter ended March 31, 2022 (₹ in Crores)


	(· m arcray)							
SL. No.	Particulars -	Q	uarter ende	Year ended				
		31-Mar-22	31-Dec-21	31-Mar-21	31-Mar-22	31-Mar-21		
1	Total revenue from operations	1,377.66	932.58	1,398.74	4,707.04	4,768.72		
2	Profit before tax	284.97	141.95	396.38	975.41	1,274.63		
3	Profit after tax	221.22	109.16	292.78	750.09	956.11		
4	Total Comprehensive Income for the period	223.01	108.83	288.36	750.89	961.23		

- The above is an extract of the detailed format of Quarterly/Year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Year ended Financial Results are available on the websites of the Stock Exchanges and the Company namely www.bseindia.com, www.nseindia.com and www.lauruslabs.com
- The above financial results of the Company as reviewed by the Audit Committee has been approved by the Board of Directors at its meeting held on April 28, 2022.

By order of the Board For Laurus Labs Limited

Place: Hvderabad Date: April 28, 2022

Dr. Satyanarayana Chava Whole Time Director & Chief Executive Officer



Read, Office: 'Trishul', 3rd floor, Opp. Samartheshwar Temple, Near Law Garden, Ellisbridge, Ahmedabad - 380 006. Corporate Office: 'Axis House' C-2, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400 025. CIN: L65110GJ1993PLC020769, Phone: 079-26409322, Fax: 079-26409321, Email: shareholders@axisbank.com

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2022

(₹ in lacs)

	Axis Bank (Standalone)				Axis Bank (Consolidated)			
PARTICULARS	FOR THE QUARTER ENDED 31.03.2022	FOR THE YEAR ENDED 31.03.2022	FOR THE QUARTER ENDED 31.03.2021	FOR THE YEAR ENDED 31.03.2021	FOR THE QUARTER ENDED 31.03.2022	FOR THE YEAR ENDED 31.03.2022	FOR THE QUARTER ENDED 31.03.2021	FOR THE YEAR ENDED 31.03.2021
Total income from operations	21,999,58	82,597,37	19,035,12	75,609,83	23,000,69	86,114,19	19,850,11	77,974,2
Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	5,478,75	17,382,56	3,569,67	8,805,84	5,902,69	18,929,46	3,957,20	9,750,0
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	5,478,75	17,382,56	3,569,67	8,805,84	5,902,69	18,929,46	3,957,20	9,750,0
Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	4,117,77	13,025,48	2,677,06	6,588,50	4,417,73	14,119,29	2,941,41	7,195,5
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	Refer note 1	Refer note 1	Refe note					
Paid-up equity share capital (Face value ₹2/- per share)	613,95	613,95	612,75	612,75	613,95	613,95	612,75	612,7
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	1,14,411,51 (As on 31st March, 2022)	1,14,411,51 (As on 31st March, 2022)	1,00,990,26 (As on 31st March, 2021)	1,00,990,26 (As on 31st March, 2021)	1,17,495,94 (As on 31st March, 2022)	1,17,495,94 (As on 31 st March, 2022)	1,02,980,95 (As on 31st March, 2021)	1,02,980,9 (As on 31 March, 2021
Earnings per Share (Face value ₹2/- per share) (for continuing and discontinued operations) (₹) (not annualised)								
- Basic - Diluted	13.42 13.38	42.48 42.35	8.74 8.72	22.15 22.09	14.40 14.36	46.04 45.91	9.60 9.58	24.1 24.1
Securities Premium Account	51,505,24	51,505,24	51,229,39	51,229,39				
Net worth	1,07,194,56	1,07,194,56	93,734,10	93,734,10				
Outstanding Debts	1,85,133,86	1,85,133,86	1,42,873,16	1,42,873,16				
Outstanding Redeemable Preference Shares	Nil	Nil	Nil	Nil				
Debt Equity Ratio	1.61	1.61	1.41	1.41				
Capital Redemption Reserve	Nil	Nil	Nil	Nil				
Debenture Redemption Reserve	Nil	Nil	Nil	Nil				

Date: 28th April, 2022

- Information relating to Total Comprehensive Income and Other Comprehensive Income is not furnished as Ind AS is not yet made
- The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the website of the Bank (www.axisbank.com) and on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com). 3. Previous period figures have been regrouped and reclassified, where necessary, to make them comparable with current period figures.
 - For and on behalf of the Board

ORIENT PAPER & INDUSTRIES LIMITED

CIN: L21011OR1936PLC000117 Regd. Office: Unit - VIII, Plot No. 7, Bhoinagar, Bhubaneswar - 751012 (Odisha); Ph: (0674) 2396930, E-mail: cosec@orientpaperindia.com

Website: www.orientpaperindia.com NOTICE OF POSTAL BALLOT

Members are hereby informed that pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 "the Act") read with Rule 20 and Rule 22 of Companies (Management and Administration Rules, 2014, as amended, Orient Paper & Industries Limited ("the Company") is seeking approval from its Members for passing of Resolutions as set out in the Postal Ballot Notice lated 27th April, 2022, by way of electronic voting.

n terms of the Companies Act, 2013 read with Rules made thereunder and in accordance with the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs for holding general neetings/conducting postal ballot process through e-voting vide general circulars issued n this connection, the Postal ballot notice along with the instructions regarding e-voting has been sent only by email on 28th April. 2022 to all the shareholders of the Compan whose names appear on the Register of Members/List of Beneficial Owners as on Friday 22nd April, 2022 ("Cut-Off Date") received from the Depositories and whose e-mai address is registered with the Company/ the Depository Participant(s). Members are required to communicate their assent or dissent through remote e-voting system only. The Postal Ballot Notice is also available on the website of the Company a www.orientpaperindia.com, on the website of Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of KFin Technologies Limited ("Kfintech") at https://evoting.kfintech.com.

Members whose email addresses are not registered can register the same in the following

(I) Members holding share(s) in physical mode can register their e-mail address and nobile no. on the Kfintech weblink at https://ris.kfintech.com/clientservices/ mobilereg/mobileemailreg.aspx by providing the requisite details. In case of any query, shareholder may write to einward ris@kfintech.com or contact Mr. S V Raju, Vice President of KFin Technologies Limited at 1800 309 4001 (Toll Free). (ii) Members holding share(s) in electronic mode are requested to register / update their e-mail address with their respective Depository Participants ("DPs") for receiving all communications from the Company electronically.

The Company has engaged the services of KFintch as the agency to provide e-Voting facility. The instructions for e-voting are provided as part of this Postal Ballot Notice which the members are requested to read carefully before casting their vote. Mr. Atul Kuma Labh, Practicing Company Secretary (Membership No. FCS 4848), of M/s. A.K. Labh 8 Co., Company Secretaries, Kolkata, has been appointed as the Scrutinizer to scrutinizer the Postal Ballot process, in a fair and transparent manner

The e-voting period commences at 9:00 AM (IST) on Wednesday, 4th May, 2022 and ends at 5:00 PM (IST) on Thursday, 2nd June, 2022. The e-voting module shall be disabled by the Kfintech for voting thereafter. During this period, shareholders of the Company, holding shares, either in physical form or in dematerialized form, as on the cutoff date of Friday, 22nd April, 2022, may cast their vote electronically. Once the vote on a resolution is cast, the shareholder shall not be allowed to change it subsequently. The Scrutinizer will submit his report, after completion of scrutiny, to the Chairman or any person authroised by him, on or before Saturday, 4th June, 2022. The declared result along with the report of the scrutinzer shall be forwarded to the BSE and NSE and shall be uploaded on the website of the Company www.orientpaperindia.com and on the website of Kfintech at https://evoting.kfintech.com/ and will be displayed at its Registered Office immediately after the declaration of the result.

In case of any queries, please visit 'Help' and 'Frequently Asked Questions' (FAQs) ection / E-voting user manual available through a dropdown menu in the 'Downloads' section available at RTA's website https://evoting.kfintech.com or call at toll free no. 18003094001. Any grievance relating to e-voting may be addressed to Mr. S V Raju, Vice President, at e-mail id: einward.ris@kfintech.com.

For ORIENT PAPER & INDUSTRIES LIMITED (P.K. SONTHALIA) Place: Kolkata Date: 29th April, 2022 President (Finance) & CFO

CIN: L51500MH1926PLC001255
Regd. Office: Construction House, 5, Walchand Hirachand Road, Ballard Estate, Mumbai 400 001 Tel: +91-22-22618091, +91-22-40748181 Fax: +91-22-22656863

E-mail: info@indianhumepipe.com Website: www.indianhumepipe.com

NOTICE TO THE SHAREHOLDERS

Transfer of shares in respect of which Dividend has not been claimed for seven consecutive years or more to the Investor Education and Protection Fund (IEPF).

Notice is hereby given to the Shareholders of the Company that pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013, all shares, in respect of which dividend has not been encashed or claimed for seven consecutive years or more from Financial Year 2014-15, shall be transferred in the name of Investor Education and Protection Fund (IEPF) in accordance with the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfe and Refund) Rules, 2016 ("the Rules").

The required communication in this regard has been sent to the respective shareholders on 27th April, 2022 by Register Post, the concerned Shareholders whose dividend for the financial year 2014-15 onwards for seven consecutive years or more remained unpaid / unclaimed and the details of such Shareholders have been put up on the Company's website www.indianhumepipe.com

In compliance with the IEPF Rules, Notice is hereby given to the Shareholders whose Dividend has remained unclaimed / unpaid from Financial year 2014-15 onwards for seven consecutive years or more, that the Comi shall initiate action for transfer of Shares to IEPF within 30 days from the due date, i.e., 8th September, 2022, without any further Notice

Further, Shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may please note that the Company will be issuing new Share Certificate(s) in lieu of the Original Share Certificate(s) held by them for the purpose of conversion into Demat form and subsequent transfer in Demat accounts opened by IEPF Authority with both the Depositories respectively. Upon such issue, the Original Share Certificate(s) which are registered in the name(s) of such Shareholders shall stand automatically cancelled and be non-negotiable/non-transferrable. In case of Shareholders holding shares in Demat form, the transfer of shares to the Demat accounts of the IEPF Authority as indicated hereinabove shall be effected by the Company through the respective Depositories by way of Corporate Action.

Shareholders are requested to note that the list of concerned Shareholders is put up on the Company's website should be regarded as and shall be deemed to be adequate notice in respect of issue of new Share Certificate(s) for the purpose of transfer of shares to Demat accounts of the IEPF Authority pursuant to the amended Rules. Subsequent Dividends on such Shares shall also be credited to the IEPF. lo claim shall lie against the Company in respect of the Unclaimed

Dividends and the Shares transferred to IEPF. On transfer of Dividend

Shares to IEPF, Shareholders may claim the same by making an application to IEPF in Form IEPF-5, as per the Rules. The said Form is available on the website of IEPF at: http://iepf.gov.in/IEPFA/refund.html The concerned Shareholders are earnestly requested to claim their dividends from the Company at The Indian Hume Pipe Company Limited 2nd Floor, Construction House, 5, Walchand Hirachand Road, Ballard Estate, Mumbai - 400 001. Tel. No. 022 22618091/92, 40748181; Fax No. 022-22656863; e-mail id: investors@indianhumepipe.com info@indianhumepipe.com or the Company's RTA M/s. Link Intime India Pvt Ltd., C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai – 400083. Tel. No 0.22-49186270; Fax, No. 022-49186060; e-mail id: rnt.helpdesk@linkintime.co.in **or before Thursday 25th August, 2022, failing** which the Company shall, in adherence to the requirements of the said Act and the Rules, transfer the Shares on which Dividend has remained

Inclaimed for seven consecutive years to the IEPF Authority.

In case of any further information/queries on the subject matter, please contact the Company's Registrar and Transfer Agent M/s Link Intime (India) Pvt. Ltd. C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai – 400 083, Tel.: (022) 4918 6000 / 4918 6280, **e-mail**: iepf.shares@linkintime.co.in or the Company's Secretarial Department at investors@indianhumepipe.com info@indianhumepipe.com.

For The Indian Hume Pipe Company Limited

Place: Mumbai S.M. Mandke Date: 28th April, 2022 Company Secretary



Regd. Office: 9th Floor Antriksh Bhawan, 22, K. G. Marg, New Delhi-110001 Phone: 011-23445200, Email: investor.services@pnbhousing.com, Website: www.pnbhousing.com CIN: L65922DL1988PLC033856

EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31,

	(₹	in	Cror

SI. No.	PARTICULARS	Quarter Ended 31.03.2022 (Audited)	Year Ended 31.03.2022 (Audited)	Quarter Ended 31.03.2021 (Audited)	Year Ended 31.03.2021 (Audited)
1.	Total Income from Operations	1,425.42	6,195.93	1,831.68	7,603.92
2.	Net Profit for the period (Before Tax, Exceptional and Extraordinary item)	223.78	1,083.96	188.14	1,207.03
3.	Net Profit for the period Before Tax, (After Exceptional and Extraordinary item)	223.78	1,083.96	188.14	1,207.03
4.	Net Profit for the period After Tax, (After Exceptional and Extraordinary items)	169.54	836.48	127.03	929.90
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period after tax and other Comprehensive Income after tax)	241.16	933.79	166.62	909.21
6.	Equity Share Capital	168.60	168.60	168.27	168.27
7.	Reserve (excluding Revaluation Reserves)	9,703.03	9,703.03	8,754.76	8,754.76
8.	Securities Premium Account	4,062.41	4,062.41	4,047.90	4,047.90
9.	Net Worth	9,871.63	9,871.63	8,923.03	8,923.03
10.	Paid up Debt Capital/outstanding Debt	53,004.97	53,004.97	59,393.82	59,393.82
11.	Outstanding Redeemable Preference shares	-	-	-	-
12.	Debt Equity Ratio	5.37	5.37	6.72	6.72
13.	Earnings per Share (of ₹10/- each)*				
	(1) Basic (₹)	10.06	49.64	7.55	55.29
	(2) Diluted (₹)	10.03	49.53	7.55	55.26
14.	Capital Redemption Reserve	NA	NA	NA	NA
15.	Debenture Redemption Reserve	NA	NA	NA	NA
16.	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA	NA
17.	Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA	NA
* EDC	for the quarter are not annualised				

* EPS for the quarter are not annualised.

The key data relating to standalone financial results of PNB Housing Finance Limited is as under: (₹ in Crore)

(III close)							
SI. No.	PARTICULARS	Quarter Ended 31.03.2022 (Audited)	Year Ended 30.03.2022 (Audited)	Quarter Ended 31.03.2021 (Audited)	Year Ended 31-03-2021 (Audited)		
1.	Total Income from Operations	1,414.16	6,141.09	1,813.40	7,565.20		
2.	Profit before Tax	223.08	1,062.77	174.52	1,186.72		
3.	Tax Expense	53.12	240.85	44.54	261.50		
4.	Net Profit after Tax	169.96	821.92	129.98	925.22		
5.	Total Comprehensive Income for the period (comprising Profit/(Loss) for the period after tax and other Comprehensive Income after tax)	241.09	918.54	169.35	903.97		

NOTES:

Date: April 28, 2022

- 1. The above-mentioned results for the quarter and year ended March 31, 2022 are reviewed and recommended by the Audit
- Committee of Board and subsequently approved by Board of Directors at the meeting held on April 28, 2022. 2. The extent to which the ongoing COVID 19 pandemic, including the current and any further spread would impact the Company's future results will depend on economic situation, which is highly unpredictable. The Company will continue to closely monitor any material changes to future economic conditions. However, operating in the secured mortgage asset business we believe we hold a
- much stable asset class which can withstand the pandemic relatively better compared other asset classes. 3. During the quarter ended March 31, 2022, the Company has allotted 12,500 equity shares of Rs. 10 each pursuant to exercise of stock options by employees.
- 4. The above is an extract of the detailed format of Financial Results for quarter and year ended March 31, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Standalone and Consolidated Financial Results for the guarter and year ended March 31, 2022, are available on BSE
- (www.bseindia.com), NSE (www.nseindia.com) and the website of the Company (www.pnbhousing.com). 5. For other line items referred in Regulation 52(4) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015, pertinent disclosures have been made to Stock Exchanges and available on BSE (www.bseindia.com), NSE (www.nseindia.com) and the website of the Company (www.pnbhousing.com).

For PNB Housing Finance Limited Hardayal Prasad Managing Director & CEO

Place: New Delhi DIN: 08024303 WE ACCEPT PUBLIC DEPOSITS AT ATTRACTIVE RATES OF INTEREST | CALL: 1800-120-8800 | Website: www.pnbhousing.com

www.axisbank.com

AMITABH CHAUDHRY



. Plaintifl

सूचना

थ्री. जिवन जी. अभिचंदानी हे दी कराची सिटीझन्स कोहौसोलि., पत्ता: जुहू वर्सोवा लिंक रोड, अंधेर्र (पश्चिम), मंबई-४०००५३ या सोसायटीचे सदस्य होर . आणि दिनांक ११.०२.१९८३ रोजीचे भागप्रमाणपत्र क्र.५३ अंतर्गत अनुक्रमांक २६१ ते २६५ (दोन्ही समाविष्ट धारक रु.५०/- प्रत्येकीचे ५ (पाच) पुर्णपणे भरण केलेले शेअर्सचे धारक होते. श्री. जिवन जी. अभिचंदान यांचे दिनांक ०२.०४.२०२२ रोजी निधन झाले, त्यांन १) कुमारी पुनम अभिचंदानी, २) श्री. अरुण अभिचंदान यांचे नामांकन दिले होते.

यापुढे सोसायटी याद्वारे मयताचे सदर शेअर्स व हि तांतरणास वारसदार किंवा दावेदार/आक्षेपकर्त यांच्याकडन मयत सदस्याचे सदर सोसायटीच्य ालमत्तेतील शेअर्स व हित हस्तांतरणास त्यांचे दावा, आक्षेपबाबत पुरावे व दस्तावेजांच्या प्रतींसह सदर सूचन प्रकाशनापासन १५ दिवसांच्या कालावधीत दावा किंव आक्षेप मार्गवित आहेत. विहित कालावधीत दावा आक्षेप प्राप्त न झाल्यास सोसायटीचे उप-विधीअंतर्गः तरतुदीप्रमाणे सोसायटीचे मालमत्तेतील मयत सदस्याच शेअर व हित यासह व्यवहार करण्यास सोसायटी मर

दी कराची सिटीझन्स कोहौसोलि

जाहीर सुचना

ो माझ्या आशिलाच्या संबंधीत श्री**मती रेखा रामलु** . गोलकम की ज्या श्री. रामलु लक्ष्मण पोलकम सह. गृह. नि. संस्था मर्या., गंगावाडी, गोपाळ भुव जवळ, घाटकोपर (पश्चिम), मुंबई-४०००८१ तसेच माझ्या आशिलाच्या म्हणण्यानुसार त्यां सदनिकेचे भाग प्रमाणपत्र व इतर सर्व कागदपत्रे म्हाड हस्तांतरण पत्र व ताबा पत्र इ. गहाळ झालेले आहे माझ्या आशिलांच्या माहितीप्रमाणे खालील वर्णीत करण्यात आलेल्या सदनिकेसंबंधीत सर्व निवार्स हक्क, अधिकार व ताबा त्यांच्याकडेच आहेत. माझ्य आशिलांच्या पतींनी संस्थेकडे वारस म्हणन कोणाचीर्ह मणुक केलेली नव्हती व त्यासंबंधीत कोणताई अर्ज/नॉमिनेशन संस्थेकडे देण्यात आला नव्हता सदर सदनिके संबंधीत खरेदी, गहाणखत, भाडेतत्व विलिनीकरण, बक्षीस, हस्तांतरण इ कोणत्याही मार्गी एखादया व्यक्तीचा / व्यक्तींचा दावा असल्यास सद जाहीर सचना प्रकाशित झाल्यापासन १४ दिवसांच आत सबळ पुराव्यासह लेखी कळविण्यात यावे. व त्यानंतर आलेले कोणतेही दावे हे ग्राह्म अथव रद्दबातल अथवा निरंकूश करण्यात येतील.

सदर वर्णनाची सदनिका:-प्रदिनका क्र. बी-७०६, घाटकोपर गंगावाडी सह गह नि संस्था मर्या गंगावाडी गोपाळ भव जवळ, घाटकोपर (पश्चिम), मुंबई-४०००८६ भागप्रमाणपत्र क्र. १६३, ८११ ते ८१५ असे आहेत. ॲड. रोहीत सुरेश वैश्य

आपला विश्वास १/२४४/३३०५ त्रांकः २९/०४/२०२२ विक्रोळी पूर्व, मुंबई-४०००८३

TENDER NOTICE

Tenders are invited from reputed contractors having minimum 10 years experience or have worked on at the least three Conservation projects of 'Heritage Buildings along with related interior work for the 'Restoration and Repairs of the Roofs of Gloria Church School', Sant Savta Marg, Byculla, Mumbai - 400027

Tenders can be collected from the third-floor office at the above address between 02.05.2022 and 05.05.2022 between 10.00 am to 4.30 pm both days inclusive. Tender price will be Rs. 500/- ir cash non-refundable and Earnest Money Deposit of Rs. 25,000/- by bankers DD / crossed cheque in favour of 'Gloria Church'. Tenders are to be returned latest by 3.00 pm on 12.05.2022. The clients, trustees are not bound to accept the lowest or any other tender and they reserve the right to accept, reject any tender in full or in parts without assigning any reasons. Trustee

Gloria Church School

जाहीर सूचना

रांज वाचा

nv client Miss Hetal Suresh Punatar ha

applied for the transfer of 50% undivided

ights in the Flat No.C/8 on Ground Floor in

ne building known as Kandivli Satluj Co-op.

Hsg. Soc. Ltd., situated at Sahakar Gram

Ashok Nagar Cross Road No.3, Kandival

East), Mumbai 400 101, along with five fully

paid up shares of Rs.50/- each issued under

Share Certificate No.8 and bearing distinctive

Nos. from 36 to 40 (both inclusive), from the

name of her father Late Mr. Suresh Bhogilal

Punatar who expired on 04/12/2021, to he

All persons who have any claim, right, title

and/or interest or demands to in or agains

he said property by way of inheritance, sale

mortgage, charge, trust, lien, possession, gift

maintenance, lease, attachment or otherwise

nowsoever is hereby required to make the

ame known in writing to the undersigned at

er address at Shop No.14, Akruti Apartment

Mathuradas Road, Kandivali (West), Mumba

400 067 within 15 days from the date hereof

therwise if any claim comes forward

ereafter will be considered as waived and/o

जाहीर नोटीस

या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की,

सदनिका क्र. ३३ इमारत क्र. १५/ए,

ओमकार सहकारी गृहनिर्माण संस्था

मर्यादित, एम.एम.आर.डी.ए. कॉलनी,

जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोड, मातोश्री

जवळ, अंधेरी (पूर्व), मुंबई- ४०००९३.

ही सदनिका श्री. विडुल सखाराम

कोंडविलकर यांच्या नावे आहे व ते

आमच्या संस्थेचे सभासद होते. त्यांचे

दिनांक २९.०९.२०१४ रोजी निधन झाले.

तरी त्यांचा मुलगा श्री. सागर वि**इल**

कोंडविलकर हा सदर सदनिकेवर वारस

म्हणून हक्क दाखवत आहे. त्यावर

कुणाची/ हरकत/ हितसंबंध/ आक्षेप

असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिध्द

झाल्यापासून **पंधरा (१५) दिवसांच्या**

आत ओमकार सहकारी गृह निर्माण

संस्था (मर्यादीत) यांच्या कार्यालयात

लेखी पुराव्यासह कळवावे अन्यथा

संबंधिताचा कोणत्याही प्रकारचा हक्क

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. श्री.

भगवान इंदर पालवे, फ्लॅट क्र.०८,

इमारत क्र.०९सी, शरद को-ऑपरेटिव्ह

हौसिंग सोसायटी लिमिटेड, कामगार नगर

रोड, टिळक नगर स्थानकाजवळ, कुर्ला

(पुर्व), मुंबई-४०००२४ यांच्या नावे

असलेले खाली नमुद केलेले भागप्रमाणपत्र

हरवलेबाबत शिवडी पोलीस ठाणे येथे

२१.0३.२0२२ रोजी तक्रार नोंद केली

भ्राह आणि सासायटाकड हरवलल्य

भागप्रमाणपत्रा ऐवजी दुय्यम भागप्रमाणपत्र

जर कोणा व्यक्तीस/कॉर्पोरेट यांना श्री.

भगवान इंदर पालवे यांच्याकडे दय्यम

भागप्रमाणपत्र वितरणास काही आक्षेप

असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात त्यांचे

आक्षेप सोसायटीकडे सदर सूचना

प्रकाशनापासून १५ दिवसांत कळवावेत.

भागप्रमाणपत्राचे तपशील खालीलप्रमाणे

फ्लॅट क्र.०८, भागप्रमाणपत्र क्र.१५६,

शरद को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी

स्वर्गीय श्री. भरतकुमार अमिचंदभाई दोशी हे

राज वैभव टॉवर को – ऑपरेटिव्ह हौसिंग

सोसायटी लिमिटेड, यांचा पत्ताः फलॅट

क्र.११०३, ११वा मजला, राज वैभव टॉवर

को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड.

महावीर नगर, डहाणूकरवाडी, कांदिवली

(पश्चिम), मुंबई-४०००६७ या सोसायटीचे

संयक्त मालक/सदस्य होते आणि सोसायटीच्य

इमारतीमधील ११०या मजल्यावरील फ्लॅट

क्र.११०३ चे धारक होते, यांचे २०.०३.२०२२

रोजी निधन झाले. मयत स्वर्गीय श्री.

भरतकुमार अमिचंदभाई दोशी यांचे सर्व

कायदेशीर वारसदारांनी श्री. हेमांग भरतकुमा

दोशी यांच्या नावे दिनांक १९ एप्रिल, २०२२

सोसायटी याव्दारे. सोसायटीच्या भांडवल

मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअस

व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा

अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून कार्ह

टावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्य

प्रसिध्दीपासून **१५ दिवसांत** सोसायटीच्या

भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या

शे अर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी

...... त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या

पुष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्य

प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्य

मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले

नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्य

भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधार्श

सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या

मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकर्ळ

असेल. जर सोसायटीच्या भांडवल/

मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स र

हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप

सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या

उपविधीतील तरतुदींनुसार त्यावर सोसायटी

कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत

उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे

निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे

सचिव यांच्याकडे सदर सचना प्रसिध्दीच्य

तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत

राज वैभव टाॅवर को-ऑपरेटिव्ह हौसिंग

दिनांक: २९.०४.२०२२

च्या वतीने व करित

सोसायटी लिमिटेड

सही/

सर्व कामकाजाच्या दिवशी उपलब्ध आहेत.

ठिकाण: मुंबई

रोजीचे मक्तता करारनामा दिले आहे.

सचिव

च्या वतीने व करिता

लि., ईमारत क्र.९सी.

अनक्रमांक ७७६ ते ७८०

दिनांक: २९.०४.२०२२

ठिकाण: मुंबई

वितरणासाठी अर्ज केला आहे.

ओमकार को.ऑप.सोसा.लि.

सही/-

अध्यक्ष

राहणार नाही यांची नोंद घ्यावी.

(Mrs. Rashida Y. Laxmidhar)

Advocate

bandoned

Date: 29/04/2022

तुषार जयेश पारेख, जे स्वर्गीय वीणा जयेश पारेख ् यांचे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत, ज्या श्री. तषार जयेश पारेख यांच्यासह फ्लॅट क्र.१४ ३रा मजला, जय गिरीराज को-ऑप.हौ.सो.लि. महाराणा प्रताप रोड, भाईंदर (पश्चिम), ता. व जि. ठाणे-४०११०१ या जागेच्या सह-मालक होत्या आणि स्वर्गीय वीणा जयेश पारेख यांचे ०३.०८.२०२१ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात श्री. तुषार जयेश पारेख हे कायदेशीर वारसदार आहेत आणि आता माझ्या अशिलांनी स्वर्गीय वीणा जयेश पारेख यांच्या नावावरून त्यांच्या नावे सदर फ्लॅटचे सह–मालक म्हणून नावे हस्तांतर करण्यास सोसायटीकडे अर्ज केला आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट क्र.१४, ३रा मजला जय गिरीराज को-ऑप.हौ.सो.लि. या जागेबाबत विक्री, बक्षीस, तारण, अदलाबदल किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्तांना त्यांचे कार्यालय ए-१०४, बरखा इमारत, देवचंद नगर, भाईंदर (प.), जिल्हा ठाणे-४०११०१ येथे सदर सूचना प्रकाशनापासून ७ दिवसांत कळवावे. अन्यथा असे दावा त्याग केले आहेत. असे समजले जाईल आणि हस्तांतरणाची प्रक्रिया पुर्ण केली जाईल याची कृपया नोंद घ्यावी.

ठिकाण: भाईंदर (पश्चिम) भारत एम. शाह दिनांक: २८/०४/२०२२ **बी.कॉम एल.एल.बी.** वकील उच्च न्यायालय

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, पालघर विभाग, पालघर,

२ रा मजला, बिल्डींग नं. ६ सिध्दीविनायक रेसिडेन्सी पालघर (पूर्व) ४०१४०४

<u>चौकशीची जाहीर नोटीस</u>

अर्ज् क्रमाक :- सधआ / ९६८/ २०२२ सार्वजनिक न्यासाचे नाव: Prem Shanti Seva Foundation अर्जदार Mithilesh P. Jha

सर्व संबंधित लोकांस या जाहीर नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, सहायक धर्मादाय आयुक्त, पालघर विभाग, पालघर हे वर नमूद केलेला अर्ज यासबधी मंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी करणार आहेत:-

१. वर नमुद के लेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय? ्र खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर

न्यासाच्या मालकीची आहे काय? अ) जगम मिळकत (वर्णन) रु. १०००/-(अक्षरी रुपये एक हजार फक्त)

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा द्यावयाचा असेल त्यांनी त्याची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्यातारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पूर्ण केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. सहायक धर्मादाय आयुक्त, पालघर विभाग, पालघर याचे रशक्क्यानिशी आज दिनांक २५/०४/२०२२ रोजी दिली.



सही/-अधिक्षक सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, पालघर विभाग, पालघर

UBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my client Mr. Balkrishna B Shetty owner of Flat No. B-401, Lubna CHSL lankalyan Nagar, Kharodi Village, Malac (W), Mumbai-400095, Holding 5 Shares o Rs. 10/- each fully paid up, Share Certificates No. 33, Dist. No. 161 to 165 The said Original Share Certificate has bee lost/ misplaced and he has applied to the Society to issue duplicate Share Certificate Any person having or claiming any right title, interest to the said share by whatsoeve nature, may made the same known to the ndersigned in writing within 15 days from the Publication of this NOTICE.

Mr. Bhola S. Rai (Advocate High Court, Mumba Flat No. 403, Rameshwar Bldg. No. 1 Dattapada Road, Boriyali (Fast Mumbai-400 066, M: 9004632053 Date: 28/04/2022, Place: Mumbai

<u>जाहीर नोटीस</u>

सर्व संबंधीतांना या नोटीसद्वारे कळविण्यात येते की तंगारेश्वर इंडस्टियल कॉम्पलेक्स नं १ (गंगा) प्रिमायसेस को.हो.सो.म्., येथील यनिट नं.९, हा गाळा कै. अनव अहमद दुर्रानी यांच्या नावे असून त्यांचा मृत्यू दि.२९/१२/२०१: रोजी झालेला आहे. सदर मालमतेवर त्यांनी कोणत्याही वारसदाराची नेमणुक क्लेली नाही. तरी आता सदर् मालमत्ता आपल्या नावे करण्यासाठी त्यांची पर्त्न ओशियाना अनवर दुर्रानी, मुलगा शाहनवाझ अनवर दुर्रानी, मुलगी मलिहा अनवर दुर्रानी (लग्नापूर्वीचे नांव (मिरा अविनाश मास्टर लग्नानंतरचे नाव) मुलगा इंशान अनवर दर्रानी) यांनी सोसायटीत अर्ज दाखल केलेला आहे. तरी वरील मालमत्तेबाबत कोणाचे काही म्हणणे असेल त्यांनी १४ दिवसाच्या आत परावेसह आपली हरकत नोंदवावी अन्यथा कोणाचे काही म्हणण् नाही असे समजून सदर मालमत्ता वारसदारांच्या नां करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

Mr. Jayraj Maroly 9503445422

ॲडवाकट 1975 - -----1st Floor Reliable Prestige, Achole Roau Mob: 9923499391 ॲडवोकेट विनय शुक्ला, मुंबई हायकोर्ट दि. २९/०४/२०२२

नमुना क्र. ७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई सास्मिरा, सास्मिरा मार्ग, वरळी, मुंबई-४०००३०.

चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक: ACC / X / 897 / 2022

सार्वजनिक न्यासाचे नावः Shivaksh Foundation... बाबत Aakash Jugraj ... अर्जदार

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की. सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय ?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय 🏾

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रूपये १,०००/-(अक्षरी रूपये एक हजार फक्त)

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची

असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत य कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजन चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आर्देश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य. मबर्झ याचे शिक्क्यानिशी आज दिनाक २९/०४/२०२२ रोजी दिली.



अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग, मुंबई

TAURUS ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED CIN: U67190MH1993PLC073154 Head Office & Regd Office: Ground Floor, AML Centre-1, 8 Mahal Industrial Estate, Mahakali Caves Road, Andheri (E),

Mumbai - 400 093. Tel: 022 - 6624 2700 Email: customercare@taurusmutualfund.com A copy of CSID, SAI and CKIM along with application form may be obtained from Fund's Website: www.taurusmutualfund.com



NOTICE <u> Hosting of Unaudited Half Yearly Results for the half-year ended 31st M arch 2022</u>

Notice is hereby given to the Investors / Unit holders of all the Scheme(s) of Taurus Mutual Fund (the Fund) that in accordance with Regulation 59 of the SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 read with SEBI (Mutual Funds) (Second Amendment) Regulations 2012 vide SEBI Gazette Notification dated 26th September 2012, the Unaudited Financial Results of all the Schemes of the Fund for the half-year ended March 31, 2022 have been hosted on the fund's website: www.taurusmutualfund.com

Investors/Unitholders may accordingly view/download the results from the website: https://www.taurusmutualfund.com/financials

Place: Mumbai

(Investment Manager for Taurus Mutual Fund)

For Taurus Asset Management Company Ltd.

Authorised Signatory

म्युच्युअल फंडाची गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे, योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

PUBLIC NOTICE INVITING CLAIMS / OBJECTIONS

SHRI BABAN LAXMAN CHORAT, holding Share Certificate No. 36 for 10 Shares numbered from 351 to 360 (both inclusive)(said Shares) & Flat No. 36 (said Flat), in Triveni Sangam Cooperative Housing Society Ltd. having address at Bhavan Shankar Road, Dadar (W), Mumbai-400028, died on 31/10/2021, without making Now, the persons claiming to be the only surviving Legal Heirs of SHRI BABAN LAXMAN CHORAT intend to execute a Deed of Release amongst them for the

said flat. If anybody has claim/interest in the said Flat & Shares and/or objection to the said Deed of Release, please contact at the address given below within 15 days of this notice with documentary proof. No claims/objections will be entertained

> The Hon. Secretary, Triveni Sangam Cooperative Housing Society Ltd. Ltd., Bhavani Shankar Road, Dadar (W), Mumbai-400028.

PUBLIC NOTICE

Shri. Himatlal Mansukhlal Shah, a member of The Shree Yogeshwar Cooperative Housing Society Limited, having address at Bhadran Nagar Road No. Malad (West), Mumbai-400064 and holding Flat No. 10 on 1st Floor of the building of the Society, died on 17/11/2005 with making nomination in resepct of the said Flat No. 10 in favour of MR. MANAN RAJESH SHAH (Grandson of Mr. Himatlal Mansukhlal Shah). The legal heirs left behind are (i) Mrs. Kokila Praful Shal (married d/o of Mr. Himatlal Mansukhlal Shah), (ii) Mr. Naresh Himatlal Shah, (iii) Mr Rajesh Himatlal Shah, (iv) Mr. Bhupesh Himatlal Shah and (v) Mr. Jignesh Himatlal Shah, being the only children of Mr. Himatlal Mansukhlal Shah. All the foresaid Legal heirs have given Affidavit cum Declaration cum Indemnity Bond to ransfer the said Flat No. 10 alongwith Shares issued by the Society in respect of the said Flat No. 10 in favour of Mr. Manan Rajesh Shah to the Society.

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or othe claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the eceased member in the capital/ property of the Society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs is support of his/ her/ their claims/ objections for transfer of shares and interest of the leceased member in the capital/ property of the Society. If no claims/ objections are eceived within the period prescribed above, the Society shall be free to deal with the hares and interest of the deceased member in the capital/ property of the Society in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claims objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the Society shall be dealt with in the nner provided under the bye laws of the Society. A copy of the registered bye-law of the Society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the ociety/with the Secretary of the Society between 11.30. A.M. to 3.30 P.M. only or Sunday from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of The Shree Yogeshwar Co. Op. Hsg. Society Ltd.
Sd/- Hon. Secretary

विजय आर्मी स्कूल ॲन्ड ज्यु. कॉलेज चिखले ता. पनवेल जि. रायगड

(महाराष्ट्र शासनमान्य निवासी सैनिकी शाळा)

इयत्ता ६ वी ते १२ वी साठी प्रवेश सुरू (फक्त मुलांसाठी)

उर्वरित OPEN a OBC संवर्गासाठी

-: संपर्क :-९८६७३०१७२५, ८८३०६८०३६८, ९८६७१२१९६२

नमुना क्र.आयएनसी-२५ए क्षेत्रिय संचालक, सहकार मंत्रालय, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ४१ प्रकरणात

मे. मानसी सिक्युरिटीज ॲण्ड कमर्शियल्स लिमिटेड यांचे नोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र.६७, गर्व्हर्नमेंट इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली पश्चिम, मुंबई-४०००६७, महाराष्ट्र, भारत. ...अर्जदार तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, <mark>१५ एप्रिल, २०२२</mark> रोजी झालेल्या विशेष नर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रूपांतरणासार्ठ कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ आणि त्यातील नियमाअंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नियोजित स्थिती बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्य हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षोप रजि. पोस्टाने सदर सूचन प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या ञात **क्षेत्रिय संचालक** यांचा पत्ता: **एव्हरेस्ट, १**00**, ५वा मजला, मरीन ड्राईव्ह, मुंबई–४००००२** यांच्या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनील यांच्या खाली नमुद नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

देनांकः २७ एप्रिल, २०२२ ठिकाण: मंबई

कंपनीचे नोंदणीकत कार्यालयाचा पत्ता: यनिट क्र.६७. गव्हर्नमेंट इंडस्टीयल इस्टेट. कांदिवली पश्चिम, मुंबई-४०००६७.

अर्जदारांच्या वतीने व करिता सही/-अनुप नाईक

संचालक - डीआयएन:0१९७१०५३

जाहीर सूचना

सर्व सामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. अभिषेक विवेक महाले व श्री. विवेक गुरुनाथ महाले हे खालील अनुसूचित सविस्तरपणे नमूद केलेल्या फ्लॅटचे कुमारी कविता बालु मुदलियार यांच्या अधिकाराची चौकशी करीत आहेत. मुळत: सदर पलॅट श्री. श्रीकांत बालु मुदलियार यांने मे. नाहलचंद लालुचंद प्रा.लि. यांच्याकडून दिनांक ११.०१.२००२ रोजीचे नोंदणी न्माक बीडीआर–६–२००–२००२ धारक दिनाक ११.०१.२००२ रोजीच्या विक्री करारनाम खरेदी केले होते. सदर श्री. श्रीकांत बाल् मुदलियार यांचे दिनांक २७.०९.२००९ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात श्री. सुब्बया बालु मुदलियार (वडिल), श्रीमती नल्लाम्थ्रू बालु मुदलियार (आई), **श्री. मुदलियार एलनगोवन बालु** (भाऊ) व कुमारी कविता बालु मुदलियार (बहिण) हे कायदेशीर वारसदार आहेत. तद्नंतर श्री. सु<mark>ब्बया बालु मुदलियार व श्रीमती नल्लामुथू बालु मुदलियार</mark> यांचे अनुक्रमे दिनांक १६.०२.२०१३ व १०.०८.२०१४ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात **श्री. मुदलिया**र रुलनगोवन बालु व कुमारी कविता बालु मुदलियार हे सदर फ्लॅटबाबत कायदेशीर वारसदार आहेत. नोंदणी क्र.बीआरएल-८/५३७०/२०२२ धारक दिनांक ३०.०३.२०२२ रोजीचे मुक्तता करारनामानुसार **श्री. मुदलियार एलनगोवन बालु,** मुक्तकर्ता यांनी हस्तांतरकर्त्याच्या नावे सदर फ्लॅटमधील सर्व अविभाजीत अधिकार, हक्क व हित मुक्त केले आहेत. **दी अर्जुन कोहौसोलि.** यांनी दिनांक ३०.१२.२०१४ रोजी अनुक्रमांक **०२१ ते ०२५** (दोन्ही समाविष्ट) धारक प्रमाणपत्र क्र.००५ हे हस्तांतरकर्त्यांच्या नावे केले आहेत. उपरोक्त प्रस्तुतीनुसार माझे अशिलांना सदर फ्लॅट खरेदी करण्यासाठी **कुमारी कविता बाल मदलियार.** हस्तांतरकर्ता यांच्यासह विक्री करारनामा करण्याची इच्छा आहे.

आता मी येथे कोणाही व्यक्तीस, कायदेशीर वारसदार, वित्तीय संस्थेस खालील अनुसूचीत नमृद मालमत्तेबाबत विक्री, अदलाबदल, तारण, बक्षीस, न्यास, अधिभार, परिरक्षा, वारसाहक, ताबा, भाडेपट्टा, मालकीहक्क, किंवा अन्य इतर प्रकारे सदर विक्री विरोधात कोणताही दावा असल्यास त्यांनी नेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत युनिट क्र.२०२, अतरीकृपा इमारत, आर.टी. रोड, वसंत ॲव्हेन्यु इमारतीजवळ, दहिसर (पूर्व), मुंबई-४०००६८ येथे कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दावे सोडून दिले आहेत आणि/किंवा स्थरीत केले आहेत असे समजण्यात येऊन त्यावर कोणताही विचार केला जाणार नाही.

वर संदर्भित मालमत्तेची अनुसुची फ्लॅट क्र.२०१, क्षेत्रफळ ४८६ चौ.फु. तत्सम ४५.१६ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, २रा मजला, र

विंग, दमारत क.५. अर्जन म्हणन जात दमारत, अर्जन को-ऑप ही सो लि. म्हणन जात सोसायटी, जमीन सीटीएस क्र.१४५८(भाग), १४५९(भाग), १४७२(भाग), १४७४(भाग), १४७५(भाग), १४७६(भाग) व १४७८(भाग), १४८२(भाग), गाव दहिसर, इंद्रप्रस्थ ॲन्क्लेव्ह एन.एल. कॉम्प्लेक्स, आनंद नगर, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८.

ॲडव्होकेट मुणाल दळर्व मे. के.के. चावला ॲण्ड कंपनीकरिता

दिनांक: २९.०४.२०२२

(रु.लाखात)

नेटलिंक सोल्युशन्स (इंडिया) लिमिटेड **नोंदणीकृत कार्यालय:** ५०७, लक्ष्मीप्लाझा, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई–४०००५३,

महाराष्ट्र, ई-मेल:netlink@easy2source.com; वेबसाईट:www.nsil.co.in दर::0२२-२६३३५५८३ , सीआयएन: एल४५२००एमएच१९८४पीएलसी०३४७८९

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या अंतिम तिमाही व वित्तीय वर्षाकरिता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	संपलेली	चालु कालावधी	मागील वर्षात
तपशील	तिमाही	कॅरिता वर्ष ते	संपलेली
	,	तारीख आकडे	संबंधित तिमाही
	३१.०३.२०२२	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	ξ.3ξ	89.23	2.24
कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा)			
(कर, अपवादात्मक आणि/किंवो विशेष साधारण बाबपूर्व #)	-२४.६९	902.34	8.02
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर #)	-२४.६९	902.34	8.02
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर #)	-20.09	980.८८	-99.34
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष			
नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न(करानंतर))	-20.09	980.८८	-99.34
समभाग भांडवल	२५२.९२	२५२.९२	२५२.९२
राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) (मागील वर्षाच्या			
लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार)	८४९.७२	८४९.७२	85.900
उत्पन्न प्रतिभाग (रू. १०/ - प्रत्येकी)			
(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)			
१. मूळ	-9.00	4.64	-0.84
२. सौमिकृत	-9.00	4.24	-0.84
ਟਿ ਧ∙			

) सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे उपराज्यात सार्वः प्रत्यात जाराज्यः निर्माणम् नायान्य नायान्य नायान्य नायान्य नायान्य नायान्य नायान्य नायान्य न जैमासिक/वार्षिक वित्तीय निष्काषीचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.nsil.co.in/finacials.php. वेबसाईटव आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर उपरुब्ध आहे. # अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब हे इंड-एएस रूल्स/एएस रूल्स नुसार नफा व तोटा अहवाल

जे लागू असेल ते तजवीज केले जाईल. नेटलिंक सोल्युशन्स (इंडिया) लिमिटेडकरि

कार्यकारी संचालिका व सीएफअ ठिकाण: मुंबई दिनांक: २८.०४.२०२२

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI (Bandra Branch) R. A. E. & R. SUIT NO.2 OF 2020

Mr. Hemant Radhakrishna Sanale Indian Inhabitant, Aged 69 yrs, Sr. Citizen, Occ.: Business, r/o Parvati Niwas, 3rd fl) Mahant Road Ext., Vile Parle (E), Mumbai 400057, Email: Nil &

Mob: 8879002509

. Mr. Raju Mithailal Kanojia, Indian Inhabitant, Aged 50 yrs., Occ.:Business, r/o 74 B/1, Mohile Nagar, Allahpur, Tal:Allahpur, Dist:Allahabad, U.P.211006, Email&Mob:Not Known Mr. Sanjay Mithailal Kanojia,

Indian Inhabitant, Aged 48 yrs., Occ.:Business, r/o 74 B/1, Mohile Nagar, Allahpur, Tal:Allahpur, Dist:Allahabad, U.P.211006, Email&Mob:Not Known Mr. Satish Mithailal Kanoiia. Indian Inhabitant, Aged 43 yrs., Occ.:Business, r/o 74 B/1, Tilak Nagar,

Allahpur, Tal:Allahpur, Dist:Allahabad, U.P.211006, Email&Mob:Not Known Indian Inhabitant, Aged 44 yrs,Occ:Business, r/o 38, Vijaypur An0, Vijaypur

Tehsil: Mirzapur, Dist.: Mirzapur, U.P. 231303, Email & Mob.: Not Kr Mr. Anurag Shivcharan Choudhari Indian Inhabitant, Aged 26 yrs, Occ.:Business, "Pundalik Niwas" Building, Gr. Fl. 13 ft X 4 ft Open Space below staircase, Plot No.65, Paranjape "B"

Schm Rd. No.1, Vile Parle (E), Mumbai 400057, Email & Mob: Not Known Mr. Kunal Shivcharan Choudhari Indian Inhabitant, Aged 24 yrs, Occ.:Business, "Pundalik Niwas" Building, Gr. Fl. 13 ft X 4 ft Open Space below staircase, Plot No.65, Paranjape "B' Schm Rd. No.1, Vile Parle (E), Mumbai 400057, Email & Mob: Not Known

Mr. Viraj Shivcharan Choudhari Indian Inhabitant, Aged 20 yrs, Occ: Business, "Pundalik Niwas" Building, Gr. Fl. 13 ft X 4 ft Open Space below staircase, Plot No.65, Paranjape "B" Schm Rd. No.1, Vile Parle (E), Mumbai 400057, Email & Mob: Not Known

he Defendant Nos.1 to 4 abovenamed

Whereas the Plaintiff abovenamed has instituted the suit against Defendants praying that the Defendants be ordered and decreed to quit, vacate and deliver vacant possession of sui premises being 13 feet X 4 feet Open Space below staircase tenement on Gr. Fl. of Gr. + 3 storied 'Pundalik Niwas" RCC Building on Plot No.65, Paranjape "B" Scheme Road. No.1, Vile Parle East), Mumbai 400057 and other reliefs.

You are hereby summoned to file your written statement with a list of documents relied upon or before 20th June, 2022 at 2:45 p.m. and appear before the Court Room No.34 in person of by a duly authorised pleader of the court, duly instructed and able to answer all material question relating to the suit. You will bring with you or send by your pleader, any documents in which you intend to rely in support of your defence and you are hereby required to take notice that in defaul of filing written statement or your appearance on the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence.

Given under the seal of the Court, this 1st day of March, 2022

Mumbai, Dated 19/4/2022

Additional Registral

Defendnts

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड

सीआयएन क्र.:एल२८१२०एमएच१९९२पीएलसी०६९२५२ नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र.४७, ऑपस सेंटर, २रा मजला, सेंट्रल रोड, एमआयडीसी, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३. द्र्र:०२२-४०९८२२२२, फॅक्स:०२२-२८३६७०३७, वेबसाईट:www.technocraftgroup.com, ई-मेल:investor@technocraftgroup.com भागधारकांना सूचना

(गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी यामध्ये कंपनीचे समभागाचे हस्तांतरण करिता)

गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा -अधिनियम, २०१६ (नियम) नुसार कंपनीच्या भागधारकांना सूचना देण्यात येत आहे.

नियमानुसार कोणत्याही भागधारकाद्वारे मागील ७ नियमित वर्षे किंवा त्यापेक्षा काळाकरिता कोणतेही लाभांशावर दावा केलेला नसल्यास/देण्यात आलेले नसलेले सर्व शेअर्स हे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी गूढ खाते यात हस्तारीत केले जाईल.

नियमात नमूद तरतूदीनुसार ज्या संबंधीत भागधारकांचे योग्य कारवाईकरिता नियमाअंतर्गत आयईपीएप गूढ खातेमध्ये शेअर्स हस्तांतरीत करण्यात येणार आहे त्या सर्वांना वैयक्तिक सूचना मार्फत कंपनीने कळविले आहे. सदर पत्र व्यवहार हे सदर नियमानुसार भागधारकांना सूचना म्हणून

अशा भागधारकांचे व आयईपीएफ गूढ खात्यात हस्तांतरीत होणारे शेअर्सचे संपुर्ण तपशिल आमची वेबसाईट www.technocraftgroup.com वर भागधारकांद्वारे माहिती व आवश्यक प्रक्रियेकरिता उपलब्ध आहे. भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफ गुढ खात्यात हस्तांतरीत होण्यास पात्र असलेले रोख न केलेले लाभांश व शेअर्सचे तपशील आमच्या वेबसाईटवर पहावेत

भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, दावा न केलेले लाभांश आणि अशा शेअर्स वरील लाभलेले सर्व फायद्यांसह आयईपीएफ गूढ खात्यात हस्तांतरीत केलेले शेअर्स असे दोन्ही हे नियमाअंतर्गत विहितप्रमाणे नमुना आयईपीएफ प्राधिकरणाकडे वेगळा अर्ज करून आयईपीएफ

प्राधिकरणाकडून थेट त्यांना पुन्हा दावा करता येईल. अशा सर्व भागधारकांना सूचना देण्यात येत आहे की, वित्तीय वर्ष २०१४-१५ करिता देण्यात न आलेले लाभांश दावा करिता विनंतीसह २५ जुलै, २०२२ पर्यंत कंपनी/निबंधकांकडे अर्ज करावे जेणे करून आयईपीएफ मध्ये शेअर्स हस्तांतरीत केले जाणार नाही. जर २५ जुलै, २०२२ पर्यंत संबंधीत भागधारकांकडील कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास नियमानसार कंपनीदारे नियमात नमूद प्रक्रियेनुसार अंतिम तारखेपर्यंत आयईपीएफ गूढ खात्यात हस्तांतरीत करण्यात येतील. सदर नियमानुसार आयईपीएफकडे हस्तांतरीत केलेले दावा न केलेले लाभांश रक्कम व शेअर्ससंदर्भात कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही.

जर संबंधीत भागधारकास या प्रकरणात व नियमाबाबत काही प्रश्न असल्यास त्यांनी कृपया संपर्क कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी मे.लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि., श्रीमती शर्मिला अमिन, युनिट: टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रिज (इंडिया) लिमिटेड, सी/१३, पन्नालाल सिल्क मिल्स कंपाउंड, एलबीएस मार्ग, भांडुप (प), मुंबई-४०००७८. दूर.:०२२-२५९६३८३८/ २५९४६९७० ई-मेल: iepf.shares@linkintime.co.in.

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रिज (इंडिया) लिमिटेडकरिता

सही

निरज राय

कंपनी सचिव

ठिकाण: मुंबई

दिनांक: २६ एप्रिल, २०२२

दी इंडियन ह्युम पाईप कंपनी लिमिटेड

सीआयएन:एल५१५००एमएच१९२६पीएलसी००१२५५ नोंदणीकृत कार्यालयः कन्स्ट्रक्शन हाऊस, ५, वालचंद हिराचंद रोड, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१. द्रः:+९१-२२-२२६१८०९१, +९१-२२-४०७४८१८१. फॅक्स:+९१-२२-२२६५६८६३, ई-मेल:info@indianhumepipe.com, वेबसाईट:www.indianhumepipe.com

भागधारकांना सूचना

गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये ७ सलग वर्षे किंवा अधिक काळाकरिता दावा न केलेल्या लाभांशबाबत शेअर्स हस्तांतरण

कंपनीच्या भागधारकांना येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४(६) नुसार वित्तीय वर्ष २०१४–१५ पासून ७ सलग वर्षे किंवा अधिक काळाकरिता देण्यात न आलेले किंवा दावा न केलेल्या लाभाशांबाबत सर्वे शेअर्स गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतर व परतावा) अधिनियम, २०१६ (नियम) च्या तरतदीनुसार गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयर्डपीएफ) च्या नावे हस्तांतर केले जातील

गाबाबतचा आवश्यक पत्रव्यवहार संबंधित भागधारकांना २७ एप्रिल, २०२२ रोजी रजिस्टर्ड पोस्टाने केले

आहे, ज्या संबंधित भागधारकांचे वित्तीय वर्ष २०१४-१५ करिता सलग ७ वर्षे किंवा अधिक

काळाकरिता लाभांश दिलेले नाही/दावा केलेले नाही. यांचे तपशील आणि अशा भागधारकांचे संपूर्ण माहिती कंपनीच्या <u>www.indianhumepipe.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे. आयईपीएफ अधिनियमानुसार ज्या भागधारकांचे लाभांश वित्तीय वर्ष २०१४-१५ करिता सलग ७ वर्ष

किंवा अधिक काळासाठी दिलेले नाही/दावा केलेले नाही यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, पढील कोणत्याही सूचनेशिवाय देय तारखेपासून अर्थात ८ सप्टेंबर, २०२२ पासून ३० दिवसांत आयईपीएफकडे शेअर्स हस्तांतरणाची प्रक्रिया केली जाईल. ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यास पात्र आहेत आणि

वास्तविक स्वरूपात ज्यांची भागधारणा आहे अशा भागधारकांनी कपया नोंद्र घ्यावी की. नियमानसा आयर्डपीएफ प्राधिकरणाकडे डिमॅट स्वरुपात शेअर हस्तांतरण उद्देशाकरिता त्यांच्यादारे धारण मूळ भागप्रमाणपत्राऐवजी दुय्यम भागप्रमाणपत्र कंपनीद्वारे वितरित केले जाईल आणि अशा वितरणानंतर त्यांच्या नावे नोंद असलेले मूळ भाग प्रमाणपत्र साहजिकच रद्द केले जातील आणि यापुढे ते व्यवहार योग्य नसतील/अ-हस्तांतरणीय असतील. डिमॅट स्वरुपात भागधारकांनी पुढे नोंद घ्यावी की, वर नमुदप्रमाणे आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात शेअर्स हस्तांतर हे कॉपोरेट कारवाईमार्फत संबंधित ठेवीदाराकडून

भागधारकांनी नोंद घ्यावी की, कंपनीच्या वेबसाईटवर कंपनीद्वारे अपलोड केलेली यादी हे नियमानुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे शेअर्स हस्तांतरणाच्या उद्देशाकरिता कंपनीद्वारे आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात सुधारित अधिनियमानुसार नवीन भागप्रमाणपत्र वितरणासंदर्भात योग्य सूचना म्हणून समजावे. तद्नुसार अशा शेअर्सवरील लाभांश आयर्डपीएफकडे जमा केले जातील.

आयईपीएफकडे हस्तांतर केलेले शेअर्स व दावा न केलेले लाभांशाबाबत कंपनीवर कोणतार्ह दावा सांगता येणार नाही. आयईपीएफकडे लाभांश/शेअर्स हस्तांतर केल्यानंतर भागधारकांन http://iepf.gov.in/IEPFA/refund.html या आयईपीएफच्या वेबसाईटवर उपलब्ध

करून त्यावर दावा सांगता येईल. संबंधित भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे लाभांशावरील दावा कंपनीकडे र्द इंडियन ह्युम पाईप कंपनी लिमिटेड, २रा मजला, कन्स्ट्रक्शन हाऊस, ५, वालचंद हिराचंद रोड, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१. दूर.:+९१-२२-२२६१८०९१/९२, ४०७४८१८१, फॅक्स:+९१-२२-

ई-मेल:investor@indianhumepipe.com info@indianhumepipe.com किंवा कंपनीच्या आरटीए मे. लिंक ईनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३, द्.:०२२-४९१८६२७०, फॅक्स:०२२-४९१८६०६०, ई-मेल: rnt.helpdesk@linkintime.co.in येथे गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२ रोजी किंवा त्यापुर्वी कळवावे. अन्यथा कंपनीकडून सदर कायदा . । अधिनियमाच्या आवश्यकतेनुसार ७ सलग वर्षांसाठी दावा न केलेले लाभांश आयईपीएप

प्राधिकरणाकडे हस्तांतर केले जातील. याबाबत पुढील माहिती/प्रश्नांकरिता कृपया संपर्क कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी मे. लिंक ईनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३, दूर.:०२२-४९१८६०००/४९१८६२८०, ई-मेल:<u>iepf.shares@linkintime.co.in</u> किंवा कंपनीचे सचिव विभाग investor@indianhumepipe.com info@indianhumepipe.com वर संपर्क करावा.

दी इंडियन ह्युम पाईप कंपनी लिमिटेडकरिता

दिनांक : २८ एप्रिल, २०२२

सही/ कंपनी सचिव